



## FSN E-Commerce Ventures Limited

*(formerly 'FSN E-Commerce Ventures Private Limited')*

October 04, 2022

**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor,  
Plot No. C/1, G Block,  
Bandra – Kurla Complex,  
Bandra (E), Mumbai – 400 051

**BSE Limited**  
Corporate Relationship Department,  
2<sup>nd</sup> Floor, New Trading Wing,  
Rotunda Building, P.J. Towers,  
Dalal Street, Mumbai – 400 001

**Symbol: NYKAA**

**Scrip Code: 543384**

Dear Sirs,

**Sub: Newspapers clipping - Publication of Postal Ballot Notice**

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copy of the public notice of Postal Ballot of the Company, instruction for e-voting and other related information, published on October 04, 2022 in the following newspapers:

- (1) The Free Press Journal
- (2) Navshakti

We request you to take the same on your record.

Thanking You.

Yours faithfully,  
**For FSN E-Commerce Ventures Limited**  
*(formerly 'FSN E-Commerce Ventures Private Limited')*

---

**Rajendra Punde**  
**Head – Legal, Company Secretary & Compliance Officer**  
**Mem. No.: A9785**

Encl: a/a



**MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN****DIVISION, JALGAON**

Phone No. 0257 - 2233074

E-mail Id:- ee.jalgaon@mjp.gov.in

**E-TENDER NOTICE No. 23 FOR 2022-23**  
(Second Call)

Maharashtra Jeevan Pradhikaran Division Jalgaon Invites Group e-Tender for the work Umarde (bk) & 6 Villages R. R. Water supply scheme for Tal. & Dist. Nandurbar valued at Rs. 18,35,30,171/- under Jal Jeevan Mission Programme from the Contractor. The e-Tender details are available on www.mahatenders.gov.in from dated :- 04/10/2022

All relevant dates will be as per the tender published in web portal www.mahatenders.gov.in

**Sd/-**  
**Executive Engineer,**  
**M. J. P. Division, Jalgaon**  
Dt. 30/09/2022  
DGIPR/2022-23/3168

**IN THE DEBT RECOVERY TRIBUNAL NO. II**

3rd Floor, MTNL Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai - 400 005

**ORIGINAL APPLICATION NO. 118 OF 2020****SUMMONS**

Exh - 13

State Bank of India

..... Applicant

Versus

M/s Aghraya Snacks Pvt. Ltd &amp; others

.....Defendants

**SUMMONS**

- Whereas the above named applicant has filed the above referred application before this Tribunal for recovery of sum together with current and further interest, costs and other relief mentioned therein.
- Whereas the service of summons could not be effected in ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Hon'ble Tribunal.
- You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement / Say on 31/10/2022 at 11: 00 am and show cause as to why reliefs prayed for should not be granted.
- Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in your absence.

Given / Issued under my hand and the seal of this Tribunal on this 14th day of September, 2022

**SEAL**

Registrar,

DRT-II, Mumbai

**Name & Address of Defendant****1 M/s Aghraya Snacks Pvt. Ltd.(Defendant No.1)**

C-SH, 23 Nirmal Nagar Chs Ltd, Mira Bhayander Road, Sai Baba Nagar, Mira Road East, Thane, Mumbai-401107

**2. Mr. Kishor Parihar (Defendant No.03)**

R/A, B-33/003, Shivaji Chs Ltd, Gokul Village, Mira Road, Shanti Park, Thane-401107

**3. Mr. Kantilal Ratilal Sanghavi (Defendant No.07)**

R/A, Flat No. 603, Leela Park, Shub Shanti Complex, Dahanukar Wadi, Off M.G. Road, Kandivali West, Mumbai - 400 067

**PUBLIC NOTICE**

Our clients are negotiating with one **Mr. Jogesh Vasudev Magnani**, Indian inhabitant, having his address at Flat no. 1704, Rosalie Complex, C Wing Aspen, Near Dmart and A.C.P Office, Godrej Hill, Khadpada, Kalyan West, Thane, Maharashtra 421301, **("the Intending Vendor")**, for acquiring from the Intending Vendor, all the right, title and interest of the Intending Vendor in to and upon the immovable property or more particularly described in the **Schedule** hereunder written **("the said Property")**.

Any persons having any claim against, in, to or upon the said Property or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, inheritance, lease, leave and license, lien or otherwise howsoever or otherwise having an objection to the sale and transfer of the said Property by the Intending Vendor in favour of our clients, are hereby requested to make the same known in writing, along with supporting documents of such claim or objection to the undersigned, at Law Scribes, 703, 7th Floor, DLH Plaza, Beeta Society, S.V. Road, Andheri (West), Mumbai-400058, within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be construed and accepted by our clients that there does not exist any such claim or objection; and the same shall be construed as having been non-existent/waived/abandoned; and our clients shall thereupon proceed to acquire the said Property from the Intending Vendor, notwithstanding any claim or objection.

**SCHEDULE***Description of the said Property*

Commercial premises being unit/gala bearing no. 103, admeasuring 930 square feet built-up area equivalent to 86.49 square meters or thereabouts on the first floor in the building known as 'Mahipatral Chamber' bearing M. H. No. 345-A, Kap Kaneri, Bhiwandi, standing on a portion of the land bearing CTS nos. 5528 and 5533 both of Village Bhiwandi, Taluka Bhiwandi and District Thane, and lying, being and situate within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, together with the right to use, occupy, enjoy and possess the common areas and facilities in the said building in common with the other occupants thereof, together with all rights, advantages, benefits and privileges of the Intending Vendor under the Agreement for Sale dated 27th October, 2016 and registered with the Sub-Registrar of Assurances at Bhiwandi No. 2 under serial no. BVD2-6661-2016, and together with all other rights incidental and pertaining thereto.

Date: 4<sup>th</sup> October, 2022

For Law ScribeS:

Sd/-

Neil Mandevia

Advocate and Solicitor.

Cammoo Yacoob Charitable Trust

160, Kambekar Street, Mumbai-400003.

**TENDER NOTICE**

The Cammoo Yacoob Charitable Trust, invites sealed tenders through its Trustees from experienced Developer for redevelopment of property bearing C.S. No. 1405 and 1407 of Byculla Division, assessed by "E" Ward, having two buildings known as "Cammoo Yacoob Building", situated at Maulana Azad Road, Mumbai - 400 008. The Developer must have at least 3 completed projects with all aspect including securing Occupation Certificate and Building Completion Certificate in last 5 years. The sealed offers shall be received by the Cammoo Yacoob Charitable Trust, within the period of 15 days from the date of publication of this tender notice. The sealed tenders must be accompanied by demand draft / pay order of Rs. 5,00,000/- for each building in favour of the Cammoo Yacoob Charitable Trust, and as by way of refundable Security Deposit. The sealed offers received after expiry of 15 days and/or without refundable security deposit shall not be taken into consideration. The sealed offers must be signed by the authorized person of the company/firm etc. The sealed offers shall be opened by the Trust at their registered office on 18th October, 2022 at 5.00 p.m. The re-development of property is subject to sanction of the Charity Commissioner, Mumbai. The Trustees of Cammoo Yacoob Charitable Trust reserve their right to accept and/or reject all or any offers without assigning any reason whatsoever thereof.

For Cammoo Yacoob Charitable Trust,  
Date: sd/- sd/-  
03-10-2022 Chairman / Trustees

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that our client is negotiating with **KRISHNAJAY DEVELOPERS PRIVATE LIMITED**, having their office address at 11th Floor, Ashar IT Park, Road No. 16Z, Wagale Industrial Estate, Agriculture Bust Stop, Thane (West), 400604 for the purchase of the premises more particularly recorded in the **Schedule** hereunder written, free from all encumbrances.

Any person having any rights, title, interest, demand or any claims in or to the premises described in the **Schedule** hereto or any part thereof, by way of sale, transfer, assignment, exchange, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, mortgage, gift, lien, charge, encumbrance, covenant, trust, pre-emption, agreement, lis pendens, settlement, decree or order of any court, business arrangement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing, along with scanned copies of the documents supporting their claim, to the undersigned at Office No. 502/503, 5th Floor, B-Wing, 36 Turner Road, above Fab India, Bandra (West), Mumbai 400 050, and also email scanned copies of the same to [staff@preceptlegal.in](mailto:staff@preceptlegal.in) and [flanigan@preceptlegal.in](mailto:flanigan@preceptlegal.in) within fourteen (14) days from the date of publication hereof, failing which claims or objections, if any, will be considered to have been waived and / or abandoned and our client shall proceed with the purchase of the premises.

**THE SCHEDULE**

Flat No. 10C admeasuring 1119 square feet RERA carpet area on the tenth floor and Flat No. 11C admeasuring 1119 square feet RERA carpet area on the eleventh floor of the building named 'Navroze' with two car-parking slots within a mechanized parking system and two surface car-parking spaces located at the basement level of the said building being constructed on the land bearing Plot No.66, C.T.S. Nos. C/1342, C/1343, C/1344 (presently being C.T.S. No. C/1344A in sheet No. 1344), of village Bandra, situated at Pali Hill, Bandra (West), Mumbai - 400 050. Mumbai, dated this 4th day of October, 2022.

For M/s. Precept Legal,

Advocates

Flanigan G. D'Souza

Partner

**OFFICE OF SPECIAL RECOVERY & SALES OFFICER**

Aravali Business Center (Phool Mahal), Sodawala School Lane,

Ramdas Sutrale Marg, Borivili West, Mumbai 400092.,

Telephone No. 022- 69037941/42/43/44/45/46.

(Attached to Janaseva Sahakari Bank (Borivili) Limited)

**PUBLIC NOTICE****FOR SALE THROUGH PUBLIC AUCTION OF UNDER NOTED PROPERTIES**

Pursuant to taking possession of the **Secured Assets by Special Recovery & Sales Officer** under the provisions of the **Rule 107 of the MCS Rules, 1961** and the undersigned, being the **Special Recovery & Sales Officer attached to Janaseva Sahakari Bank (Borivili) Ltd.** invites participation/ applications from prospective bidders for purchase of **Secured Assets (immovable properties)** as stated herein under:

Name of the Borrower and owner of the Property, A/c No.	Loan O/s. Amount as on 30.09.2022	Date of Demand Notice and possession	Reserve Price & EMD amt. (Rs)	Description of Property
M/s. Amogh Associates (Prop. Pathare Aashish Krishnarao) ... (Borrower & mortgagor)		Date of Demand Notice: 12/02/2020 And Date of Physical Possession Notice: 24/02/2021	Rs. 88,00,000/- (Reserve Price) Rs. 8,80,000/- (EMD)	Flat No.4, adms. 760 sq. ft. built up area, Third floor, "Gajanan Krupa", Society named "Bhaskar Co-Operative Hsg. Soc. Ltd (Prop.) Now know as Shree Vinayak Gajanan CHS Ltd situated at Chandavarkar Road, Borivili (West), Mumbai - 400 091.
Loan A/c No- T.L- 152/179 O.D.-164/3 O.D.-164/4			Rs. 26,57,046.00 + cost of proceedings +future interest @ 15% p.a. Rs. 20,03,882.20 + cost of proceedings +future interest @ 15% p.a. Rs. 71,43,978.92 + cost of proceedings +future interest @ 16% p.a.	

**Important Dates:**

Sale of Tender Application Form	From 6 <sup>th</sup> October, 2022 to 9 <sup>th</sup> November, 2022 between 11.00 a.m To 4.30 p.m (Except Sundays and Holidays)
Date of Inspection	31 <sup>st</sup> October, 2022 to 5 <sup>th</sup> November, 2022 between 11.00 a.m to 4.00 p.m (Except Sundays and Holidays) With Prior Appointment of undersigned
Last Date of submission of Bid along with EMD	Thursday, 10 <sup>th</sup> November, 2022 before 04:30 p.m
Date & Time of Auction	Friday, 11 <sup>th</sup> November, 2022, at 03:00 pm Onwards
Venue of Auction	Administrative Office : Aravali Business Center (Phool Mahal), Sodawala School Lane, Ramdas Sutrale Marg, Borivili West, Mumbai 400092.

**Terms and Conditions :-**

- The interested bidders shall submit their Bids along with Tender application form of Rs.118/- (non-refundable), EMD & KYC documents (PAN Card/ Passport/ Aadhaar Card) to the Special Recovery & Sales Officer c/o. Janaseva Sahakari Bank (Borivili)Ltd at Aravali Business Center (Phool Mahal), Sodawala School Lane, Ramdas Sutrale Marg, Borivili West, Mumbai 400092 as mentioned herein above.
- The amount of EMD is to be paid by Demand Draft. Pay order favoring Janaseva Sahakari Bank (Borivili) Ltd. payable at Mumbai. No interest will be paid on Earnest Money Deposit (EMD).
- The property proposed to be sold is on "As is where is basis", All statutory liabilities / taxes / maintenance charges / electricity / water charges etc., outstanding as on date known to the Bank till date would be borne by the successful bidders. Bank does not take any responsibility about the unknown / undisclosed charges / claims. Bidder is fully responsible for due diligence about the charge and / or claims on the said property.
- For detailed procedure, terms and conditions of the Public Auction process, intending bidders may arrange to obtain Tender Document from Janaseva Sahakari Bank (Borivili) Ltd., Administrative Office: Aravali Business Center (Phool Mahal), Ramdas Sutrale Marg, off. Sodawala Lane, Borivili (W), Mumbai - 400092, as mentioned hereinabove.
- This is also a 30 days notice to the Owner of the property & Public in General under Rule 107 of MCS Rule, 1961 there under for sale of the mortgage property viz. Flat No.4, adms. 760 sq. ft. built up area, Third floor, in the building known as "Gajanan Krupa", Society named "Bhaskar Co-Operative Hsg. Soc. Ltd (Prop.) Now know as Shree Vinayak Gajanan CHS Ltd situated at Chandavarkar Road, Borivili (West), Mumbai - 400091 Owned by Shri. Pathare Aashish Krishnarao.
- The bid to be submitted shall be above Reserve Price with one minimum bid increment and bidders shall improve their further offers in multiples of Rs. 50,000/-.
- The highest and successful bidder whose bid may be accepted by the undersigned shall deposit 25% of the Bid amount (including EMD deposited before Bid) of highest sale price by Demand Draft or Pay Order or through Electronic Mode to and drawn in favor of JANASEVA SAHAKARI BANK (BORIVILI) LIMITED, payable at Mumbai, with the Bank within three days from the date of completion of Auction, for confirmation of sale.
- In default of payment within the period mentioned in Para 7 above, the EMD shall be forfeited without any notice. In such event, the second highest bidder will be declared as the successful bidder.
- After deposit of 25% amount of the Bid amount and thereafter confirming the sale by the Special Recovery & Sales Officer, the Bidder shall have to pay remaining amount i.e. 75% of Bid amount on or before the (30th) thirtieth day from the receipt of the confirmation letter. The Bank reserves its right to extend the period of 30 days for payment of remaining amount of 75% of the Bid amount.
- In default of payment within the period mentioned in Para 9 above, the deposit shall be forfeited and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or properties to any part of the sum for which it may be subsequently paid. In such event, the second highest bidder will be invited for sale of the property (secured asset) and will be declared as the successful bidder.
- The Special Recovery & Sales Officer attached to Janaseva Sahakari Bank (Borivili) Ltd has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn/cancel/postpone the sale through Public Auction, modify any term and condition of the sale, mentioned herein above without prior notice and assigning any reasons whatsoever.
- The sale is subject to the conditions prescribed in the Rule 107 of the MCS Rules, 1961 made thereon and the conditions mentioned above.
- In case of any enquiries regarding the Auction, interested parties may contact undersigned (T) 022- 69037946/44/42, between 10.30am to 5.00pm.

Date : 03.10.2022

Place: Mumbai.

SPECIAL RECOVERY &amp; SALES OFFICER

Attached to Janaseva Sahakari Bank (Borivili) Ltd.

**मराठी मनाव**  
**आवाज**

www.navshakti.co.in

**PUBLIC NOTICE**

This is to inform that, 1). Land Measurement No. 29, Vakas: 4-62-00, Po. Kha. (A) :- 1-55 -00, Total Area :- 6-17-00, Akar Rs. Ps. 2.37, Village:- Muchne, Taluka:- Roha, District:- Raigad.  
2). Land Measurement No. 31, Vakas: 4-63-00, Po. Kha. (A) :- 1-54-00, Total Area :- 6-17 -00, Paki Area :- 5-20-00, Akar Rs. Ps. 2.38, Village:- Muchne, Taluka:- Roha, District:- Raigad.  
3). Land Measurement No. 148/5, Jirayat : 3-92-80, Po. Kha. (A) :- 0-40-20, Total Area :- 4-33-00, Akar Rs. Ps. 2.33, Village:- Kelghar, Taluka:- Roha, District:- Raigad.  
4). Land Measurement No. 148/6, Jirayat : 3-92-80, Po. Kha. (A) :- 0-40-20, Total Area :- 4-33-00, Akar Rs. Ps. 2.33, Village:- Kelghar, Taluka:- Roha, District:- Raigad.  
That my client is intending to purchase all the aforesaid properties from relevant Owners. If any person, Bank, Company, Financial Institutions, Society etc. is/are having any rights, title, Interest or claims of whatsoever nature, may communicate undersigned within 14 days of publication of this notice at Office No.01, Parag Apartment, Gopcharpada, V.S. Marg, Virar (East), Taluka:- Vasai, District:- Palghar-401305. Mobile :- 95613-78671. That thereafter my client may/ Will purchase & Complete transactions with relevant Owners of the aforesaid Properties.  
Date :- 4-October-2022 Sd/- Adv. Manoj I. Sharma

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that we are investigating the title of

(i) **Mr. Anish Dilip Shah and Mr. Manish Dilip Shah** in respect of (a) the premises being Unit/Gala No. 1 admeasuring 884 square feet carpet area having plinth area of 968 square feet on basement floor and (b) the premises being Unit/Gala No. 3 admeasuring 921 square feet carpet area having plinth area of 1065 square feet on First floor

(ii) **M/s. Dilip Nagindas Shah HUF** in respect of the premises being Unit/Gala No. 2 admeasuring 824 square feet carpet area having plinth area of 988 square feet on ground floor in the building named "Amal Annexe" situated on the plot more particularly mention in the Schedule.

Any person or persons having any right, share, title, interest, benefit or demand or any claim by way of inheritance, succession, bequest, sale, exchange, arrangement, gift, lease, license, tenancy, mortgage, charge, lien, trust, maintenance, easement, partnership or otherwise or in possession of any of the original agreement thereof or otherwise is hereby called upon to send claim/s in writing together with documentary proof thereof to the undersigned at the address mentioned below within 15 days of the publication of this public notice, failing which any such claim or interest shall be deemed to have been waived for all intents and purposes.

**SCHEDULE**

All that pieces and parcel of land admeasuring 388 square meters bearing part of Hissa No. 1 (part) of Survey No. 8 and Hissa No. 2 of Survey No. 9 and bearing C.T.S. No.85 (now subdivided as 85/A, 85/B/1, 85/B/2 and 85/C) of Village Pahadi Eksar, Taluka Goregaon lying, being and situate at Sonawala Estate, Goregaon (E), Mumbai - 400 063, in the building known as Amal Annex, within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.

Advocate Nareesh Pai

M/s. One Point Legal Solutions

A-2/302, Laram Centre, Opp. Railway Station,

Andheri (W), Mumbai - 400 058.

E-mail id.: nareesh.pacpl@gmail.com

Dated: 04/10/2022

Place: Mumbai

**VASTU HOUSING FINANCE CORPORATION LTD**

Unit 203 &amp; 204, 2nd Floor, "A" Wing, Navbharat Estate, Zakaria Bunder Road, Sewri (West), Mumbai 400015, Maharashtra.

CIN No.: U65922MH2005PLC272501

**POSSESSION NOTICE**

Whereas, The undersigned being the Authorised Officer of Vastu Housing Finance Corporation Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred to him under section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice calling upon the borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in therespective notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the date mentioned below.

The borrower and guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Vastu Housing Finance Corporation Limited Branch for an amount metioned as below and interest thereon, costs etc.

S N	Name of Borrower, Co-Borrower and LAN No.	Date & Amount of Demand Notice	Description of Property	Date & Type of Possession
1	AUKASH KAILASH YADAV, KAMLA KAILASH YADAV, GURUPREET KAILASH YADAV HL0000000004767	19-Apr-22 Rs. 1285708 as on 10-Apr-22	Flat no 4 ground floor Vrindavan complex C chs ltd, village saravali, Palghar S. no 128 Palghar Maharashtra 401501	Physical Possession Taken on 30-Sep-22
2	ASHWINI SURESH REPALE, SAGAR SUDHIR SALVI HL0000000007982	19-May-22 Rs. 1643567 as on 5-May-22	Flat no 205 2nd floor Sulochana heritate house no 215 383 386 388b/ 388c/ 327 328 khedkudpa road pal near sai baba mandir and balaji super market panvel raigad Maharashtra 410218	Physical Possession Taken on 30-Sep-22

Date : 04.10.2022

Place : Mumbai

Authorised officer

Vastu Housing Finance Corporation Ltd

**IDBI BANK LIMITED**

Retail recovery, 1st Floor, Bhoomi Saraswati Complex, Ganjawaala Lane, Chamunda Circle, Off S V Road, Borivali West, Mumbai - 400092, Maharashtra

[RULE 8(1)]

**POSSESSION NOTICE**

(For Immoveable Property)

Whereas

The undersigned being the authorised officer of IDBI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the properties described in below table, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of IDBI Bank Limited for an amount mentioned below and interest thereon.

Name Of The Borrower / Guarantor	Date Of 13(2) Notice	Amount Claimed In Demand Notice (Rs.)	Date Of Symbolic Possession	Address Of Property
Shri Dhondi Arjun Dongare/ Smt Sangita Dhondi Dongare	12-07-2022	981337/-	30.09.2022	Flat no 308 3 <sup>rd</sup> Floor Bldg No L/3 Ostwal Empire Bldg Padmavati Apt 1 Chsl Tarapur Rd Boisar W, Boisar, Maharashtra-401501
Shri Kirti Chimanbhai Darji/ Smt Pinki Kirtikumar Darji	12-07-2022	2535708/-	30.09.2022	Flat 304, 3 <sup>rd</sup> Floor, D Wing , Bldg 2, Laxmi Akash Complex, Vasundhara V Nagar, Boisar West-401502
Shri Sharath Sayanna Srinan/ Smt Shakuntala Sharath Srinan	12-07-2022	701703/-	30.09.2022	Flat No S-2, B-Wing Bldg no 11 2nd Floor 'Satya Lifestyle Pvt Ltd' Thane, Maharashtra 401404
Shri Sharmin Arafat Virani/ Mohammed Arafat Virani	27-05-2022	1957390	30.09.2022	A/605, 6 <sup>th</sup> Floor, Sumeed Zen Country, Pali Khopoli Road, Jambhulpada, Village Padghavali, Raigad, Maharashtra-410205

Place: Borivali, Mumbai

Date: 03-10-2022

Sd/-

Authorised Officer,

IDBI Bank Ltd.



Nasik City Branch

[Under Rule 8(1) of Security Interest

(Enforcement) Rules, 2002]

**Possession Notice (for Immoveable property)**

WHEREAS,

The undersigned being the Authorised officer of the **INDIAN Bank Nasik City Branch** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred to him under section 13(12) (read with rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 07/07/2022 calling upon the borrower **Mrs. Shaila Vasant Bhmare** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 2,11,814/- (Rupees Two Lakh Eleven Thousand Eight Hundred Fourteen Only)** as on 06.07.2022 with further interest from 07.07.2022 within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrowers/Guarantors/Mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/guarantors/mortgagor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on 28th day of September of the year Two Thousand Twenty Two.

The borrowers/Guarantors/Mortgagor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with this property and any dealings with the property will be subject to the charge of **Indian Bank, Nasik City Branch** for an amount **Rs. 2,11,814 /- (Rupees Two Lakh Eleven Thousand Eight Hundred Fourteen Only)** as on 06.07.2022 with future interest & expenses thereon from 07.07.2022.

The borrowers attention is invited to the provision of **subsection 8 of Section 13** of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of Immoveable Property:**

All the piece and parcel of Flat no 08, Second floor, Shri Gajanan Apartment, Sneh nagar, Dindori Road, Nasik-422003. In the name of Mrs.Shaila Vasant Bhmare, admeasuring 54.83 sq mt and within the limits of Nasik Municipal Corporation within Registration Jurisdiction of Sub-Registrar Nasik

**The boundaries of the Property are:**

East	Open space
West	Stair case
South	Flat No.9
North	Open space



PUBLIC NOTICE
Our clients are negotiating with (1) <b>Rajesh Vasude Magnani (HUF)</b> , through its Karta and Manager Mrs. Smita Rajesh Magnani, Indian inhabitant, having her address at Flat no. 207/208, 2nd floor, Guru Vanadana Society, M. H. No. 742 Gaupda, near Payal Cinema, Bhiwandi, Thane, Maharashtra 421302, and (2) <b>Jogesh Vasudev Magnani (HUF)</b> , through its Karta and Manager Mr. Jogesh Vasudev Magnani, Indian inhabitant, having his address at Flat no. 1704, Rosalie Complex, C Wing Aspen, Near Dmart and A.C.P Office, Godrej Hill, Khadpada, Kalyan West, Thane, Maharashtra 421301, (collectively <i><b>“the Intending Vendors”</b></i> ), for acquiring from the Intending Vendors, all the right, title and interest of the Intending Vendors in to and upon the immovable property as more particularly described in the <b>Schedule</b> hereunder written ( <i><b>“the said Property”</b></i> ).
Any persons having any claim against, in, to or upon the said Property or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, inheritance, lease, leave and license, lien or otherwise howsoever or otherwise having an objection to the sale and transfer of the said Property by the Intending Vendors in favour of our clients, are hereby requested to make the same known in writing, along with supporting documents of such claim or objection to the undersigned, at Law Scribes, 703, 7th Floor, DLH Plaza, Beeta Society, S.V. Road, Andheri (West), Mumbai-400058, within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be construed and accepted by our clients that there does not exist any such claim or objection; and the same shall be construed as having been non-existent/waived/abandoned; and our clients shall thereupon proceed to acquire the said Property from the Intending Vendors, notwithstanding any claim or objection.
<b>SCHEDULE</b> <i>Description of the said Property.</i>
Commercial premises bearing unit/plot bearing no. 104, admeasuring 1,260 square feet built-up area equivalent to 117.10 square meters or thereabouts on the first floor in the building known as ‘Mahipatrai Chamber’ bearing M. H. 345-A, Kap Kani, Bhiwandi, standing on a portion of the land bearing CTS nos. 5528 and 5533 both of Village Bhiwandi, Taluka Bhiwandi and District Thane, and lying, being and situate within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, together with the right to use, occupy, enjoy and possess the common areas and facilities in the said building in common with the other occupants thereof, together with all rights, advantages, benefits and privileges of the Intending Vendors under the Agreement for Sale dated 27th October, 2016 and registered with the Sub-Registrar of Assurances at Bhiwandi No. 2 under serial no. BVD2-6662-2016, and together with all other rights incidental and pertaining thereto.
<b>Date: 4<sup>th</sup> October, 2022</b>
<b>For Law Scribes: Sd/- Neil Mandevia Advocate and Solicitor.</b>



**एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड**  
(पूर्वीचे नाव 'एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड')

**नॉंदप्राईव्हा कायलव** : १०४, वासन उडोग भवन, सन मिल कंपाउंड, तुलसी पाथ रोड, लातूर परछ, मुंबई - ४०००१३. वेबसाईट : www.nykaa.com

दूरध्वनी : +९१ २२ ६६१४ ९६१६, ईमेल : nykaa.companyscretary@nykaa.com

सीआयएल : एल५२६००/एमएच२०१२पीएलसी२३०१३६

**टपाल मतदानाची सूचना**

कंपनीच्या सभासदांना वाढारे कळविण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलमे १०८ व ११० च्या तरतुदी आणि अन्य कोणत्याही प्रयोग्य तरतुदीस बाबत वेळोवेळी सुधारित कन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) चे नियम २० आणि २२ व सिक्विरिट्रीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिग्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ आणि असे अन्य कोणतेही प्रयोग्य कायदे आणि विनियम यास अनुसरून खालील विशेष कामकाबासाठी सामान्य/विशेष ठरावांच्या (लागू असले तसे) माध्यमातून त्यांची मंजूरी मिळवण्यासाठी कट-ऑफ देत असलेल्या शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी ज्यांचे ई-मेल लिंक इनस्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनस्टाईम) कंपनीचे रिजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे नोंदवले असतील त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टपाल मतदानाची सूचना पाठवणे कंपनीने सोमवार, ०३ ऑक्टोबर, २०२२ रोजी पूर्ण केले आहे :

१) अधिकृत भाषा भांडवालाचे पुनर्वर्गीकरण आणि त्या अनुषंगाने कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशन मध्ये फेरफार.

२) बोस शेअर्स ई-जारी करणे.

३) एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड - एंर्लाईस्ट स्टॉक ऑप्शन प्लॅन २०२२ (हानंतर उद्देख ईएसओपी २०२२)

४) कंपनीच्या उपकंपन्या किंवा सहयोगी कंपन्यांसहोत ग्रुप कन्यांच्या पात्र कर्मचाऱ्यांना ईएसओपी २०२२ अंतर्गत एंर्लाईस्ट स्टॉक ऑप्शनची मंजूरी.

५) एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड - एंर्लाईस्ट स्टॉक युनिट प्लॅन २०२२ (हानंतर उद्देख स्टॉक युनिट प्लॅन २०२२) आणि

६) कंपनीच्या उपकंपन्या किंवा सहयोगी कंपन्यांसहोत ग्रुप कन्यांच्या पात्र कर्मचाऱ्यांना स्टॉक युनिट प्लॅन २०२२ अंतर्गत एंर्लाईस्ट स्टॉक युनिट्स ची मंजूरी.

टपाल मतदानाची सूचना कंपनीची वेबसाईट [www.nykaa.com](http://www.nykaa.com) वर आणि स्टॉक एक्सचेंजस म्णजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड च्या वेबसाईट्स अनुक्रमे [www.nseindia.com](http://www.nseindia.com) आणि [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वर आणि लिंक इनस्टाईमची वेबसाईट <https://instavote.linkintime.com> in वर उपलब्ध आहे. त्या सभासदांना टपाल मतदानाची सूचना मिळणार नाही, ते वरील वेबसाईट्स वरून ती डाऊनलोड करू शकतात. टपाल मतदानाच्या सूचनेत उद्देख केलेले कोणतेही दस्तावेज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांना असे दस्तावेज बाबतचे असतील ते [nykaa.companyscretary@nykaa.com](mailto:nykaa.companyscretary@nykaa.com) वर एक ईमेल पाठवू शकतात.

ई-व्होटिंग सार्वी निदेश :

निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या प्रयोग्य सर्व्हेलर्स नुसार कंपनी तिच्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सदर टपाल मतदान सूचनेतील प्रस्तावित ठरावांवर मत देण्याचे (ई-व्होटिंग) त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा पुरवत आहे. सभासदांच्या होकार किंवा नकाराचे ट्रॅकवळणफ फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रक्रिये द्वारा होईल. कंपनीने ई-व्होटिंग सुविधा पुरवणाऱ्यासाठी एजन्सी म्हणून लिंक इनस्टाईम च्या सेवा नियुक्त केल्या आहेत.

सभासद येथे खाली वर्णन केलेल्या कालावधीमध्ये त्यांची मते देऊ शकतील :

ई-व्होटिंगची सुरवात : मंगळवार, ०४ ऑक्टोबर, २०२२ रोजी स. ०९.०० वा. (भाप्रचे)

ई-व्होटिंगची समाप्ती : बुधवार, ०२ नोव्हेंबर, २०२२ रोजी स. ०५.०० वा. (भाप्रचे)

उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर ई-व्होटिंगची अनुमती नसेल आणि वरील कालावधी संपल्यावर ताबडतोब लिंक इनस्टाईम कडून ई-व्होटिंग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल. सभासदाने एकदा का ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्यात बदल करू शकणार नाहीत.

डिमेंट्रीअलाईड स्वयंशासन, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस नसलेले नसतील त्या सभासदांनी ई-व्होटिंगची पद्धत टपाल मतदानाच्या सूचनेत दिलेली आहे. ज्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड विसरले अशा व्यक्तींसाठी ते मिळवणे/बदलण्याची पद्धत सुद्धा सर सूचनेत दिलेली आहे.

**ज्या सभासदांची नावे कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीची ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत असतील तेच ई-व्होटिंगसाठी पात्र असतील.** एखादा सभासद/लाभार्थी मालकांचे (इलेक्ट्रॉनिक भागधारणाच्या बाबतीत) मतदान अधिकार कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या धर्माा झालेल्या समभाग भांडवालातील त्याच्या/तिच्या/त्यांच्या भागधारणाच्या प्रमाणात असतील. जी व्यक्ती कट-ऑफ डेट रोजीस कंपनीची सभासद नव्हती तीने टपाल मतदानाची सूचना फक्त माहितीसाठी असल्याचे समजावे.

**ई-मेल अँड्रेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पद्धत :**

ए. प्रत्यक्ष स्वरूपात कंपनीचे समभाग धारण करणारे व ज्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस नोंदवलेले नाहीत असे कंपनीचे सभासद ई-मेल/बँक रजिस्ट्रेशन शिफारशी निवड करून व त्यातील मार्गदर्शानुसार नोंदीणी प्रक्रिया अनुसरून इन्हेस्टर्स सर्व्हिसेस ट्रेड वर त्यांच्या वेबसाईट [www.linkintime.com.in](http://www.linkintime.com.in) मधील एन लिंक कडून लिंक इनस्टाईम कडे त्यांचे ईमेल अँड्रेसस नोंदवू शकतात. सभासदांनी कृपया नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सारखे तपशील पुरावावे आणि त्या क्रमांकांना पॉडीएफ किंवा जेपीईफ फॉर्मेट मध्ये भाग प्रमाणपत्राची प्रतिमा (१ एमबी पर्वत) सुद्धा अपलोड करावी. कोणतीही चौकशी कार्याची असल्यास, सभासद [rti.helpdesk@linkintime.com.in](mailto:rti.helpdesk@linkintime.com.in) वर लिंक इनस्टाईम ला एक ईमेल पाठवू शकतात.

बी. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे आणि ज्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) कडे नोंदवले/अद्ययावत केले नसतील त्या सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल अँड्रेस त्यांची डिमेंट्र खाली जेथे असतील त्या संबंधित डीपीकडे नोंदवावेत.

संचालक मंडळाने सुचविल आणि पादरक्षक पद्धतीने टपाल मतदान करणे वा पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. सचिन शर्मा, पदर्निदेशित भागीदार, मे. शर्मा अँड विवेदी एलएलपी, कंपनी सेक्रेटरी, मुंबई यांची किंवा ते नसल्यास श्री. दिनेश निवेदी, पदर्निदेशित भागीदार, मे. शर्मा अँड विवेदी एलएलपी, कंपनी सेक्रेटरी, मुंबई यांची नियुक्ती केली आहे.

ठरावास मंजुरी मिळाल्यास तो ई-व्होटिंग च्या अखेरच्या तारखेस म्हणजेच बुधवार, ०२ नोव्हेंबर, २०२२ रोजी संमत झाल्याचे गृहीत धरले जाईल. ई-व्होटिंग निकाल शुक्रवार, ०४ नोव्हेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केले जातील आणि कंपनीची वेबसाईट [www.nykaa.com](http://www.nykaa.com) वर प्रदर्शित केले जातील आणि ते कंपनीचे समभाग जेथे सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजसना व नॅशनल सिक्विरिट्रीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) आणि लिंक इनस्टाईम ला सुद्धा कळवले जातील. कंपनी तिच्या नोंदीकृत कार्यालयात खालील टपाल मतदानाचे निष्काट प्रदर्शित करेल.

प्रत्यक्ष स्वरूपात रोखे धारण करणारे वैयक्तिक भागधारक/संस्थात्मक भागधारक यांना लॉगिन मध्ये कोणतीही त्रुटिक समस्या आली तर त्यांनी [enotices@linkintime.com.in](mailto:enotices@linkintime.com.in) वर एक विनीती पाठवून मदत हेलप सेशन खाली <https://instavote.linkintime.com> in वर उपलब्ध किंव्हेटेली सभासद क्वेश्चन्स (एफएसएल्यू) आणि इनस्ट्राव्होट मॅन्युअल पाहू शकतात किंवा एक ईमेल [enotices@linkintime.com.in](mailto:enotices@linkintime.com.in) वर पाठवू शकतात किंवा द्. ०२२-२९१८ ६०००, इनस्ट्राव्होट सपोर्ट हेलपडेस्कशी संपर्क साधू शकतात.

ई-व्होटिंग संबंधातील कोणत्याही चौकशी/तक्रारांचे निवारण करणाऱ्यासाठी संपर्क तपशील असाबद्ध हेलप सेशन खाली <https://instavote.linkintime.com> in वर उपलब्ध किंव्हेटेली सभासद क्वेश्चन्स (एफएसएल्यू) आणि इनस्ट्राव्होट मॅन्युअल पाहू शकतात किंवा एक ईमेल [enotices@linkintime.com.in](mailto:enotices@linkintime.com.in) वर पाठवू शकतात किंवा द्. ०२२-२९१८ ६०००, इनस्ट्राव्होट सपोर्ट हेलपडेस्कशी संपर्क साधू शकतात.

**एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या आदेशाने**

**राजेंद्र पुंडे**

**हेड लिमल, कंपनी सेक्रेटरी**

**कौलवयस ऑफिसर**

**सभासदत्व क्र : ९९७८५**

परिशिष्ट IV (निमग्न 8(1) पहा) नावा सूचना (थावर मानलेमासाठी)
<p><b>ज्या अर्थी,</b></p> <p>निम्नस्वाक्षरीकृत <b>इंडियाबुलन्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड</b> चे सिक्वोइटाइजेशन ऑफ फायनॉशियल असेट्स अँड रिस्कन्डरक्षण ऑफ फायनॉशियल असेट्स अँड एफोसेसमेंट ऑफ सिक्वोरीटी इटरेस्ट अँड, 2002 नवनेस प्राधिकृत अधिकारी आणि सर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत <b>23.10.2018</b> रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम <b>₹.16,79,819 (रुपये सोळा लाख एकोणशीहजार आठशे एकोणीस पन्ना)</b> यादी कर्ज घाते क्र. <b>R002XX (आयएसएफएल चा यापूर्वीचा कर्ज घाते क्र. HMLTHN00257400)</b> या रकमेची परत फेड करण्याची दिनांक <b>22.10.2018</b> पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार राहुल भागुली वाघमारे, नीता भागुली गिमेकर उर्फ नीता वाघमारे उर्फ नीता राहुल वाघमारे आणि स्टीफन पीटर इडुकुवा (स्टॅफ्टन) यांना कलम 13(12) सस सिक्वोरीटी इटरेस्ट (एफोसेसमेंट) कल्य, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. त्याचबरोबर आयएसएफएल यांनी वरील कर्ज घात्याचे अधिकार शिर्षक आणि स्वारस्य इंडियाबुलन्स असेट्स रिस्कन्डरक्षण कंपनी लिमिटेड यांना दिनांक <b>31.12.2019</b> च्या नेमणूक करारा द्वारे दूर असलेल्या इंडियाबुलन्स एआरसी- XII यांच्या स्वाधीन केले आहेत. त्याचबरोबर इंडियाबुलन्स एआरसी- XII ट्रस्ट यांची ट्रस्टी या नात्याने इंडियाबुलन्स असेट्स रिस्कन्डरक्षण कंपनी लिमिटेड यांनी वरील कर्ज घात्याचे सर्व अधिकार शिर्षक आणि स्वारस्य असेट्स केअर एव रिस्कन्डरक्षण एटरप्राइज लिमिटेड (‘एसीआरई’) यांना दिनांक <b>26.04.2021</b> च्या नेमणूक कराराद्वारे स्वाधीन केले आहेत.</p> <p>सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सस सिक्वोरीटी इटरेस्ट (एफोसेसमेंट) कल्य, <b>2002</b> चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निमन स्वाक्षरीकरणाने <b>ताबा 30.09.2022</b> रोजी घेतलेला आहे.</p> <p>विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर असेट्स केअर एव रिस्कन्डरक्षण एटरप्राइज लिमिटेड ची कर्ज अकारणी <b>क्र. 25,42,075.11 (रुपये पंचवीस लाख वेबगळीस हजार पंच्याहत्तर आणि अकरा पैसे पन्ना)</b> पुढील व्याज <b>26.09.2022</b> पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत तोलत.</p> <p>कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.</p>
स्वावर मालमतेचे वर्णन
<p>प्लॅट क्र. 301, मापित चढई क्षेत्र 367 चौ. फूट., 17.50 चौ. फूट कोरड्या बाल्कनीचा समावेश, 28.50 चौ. फूट खुली टेरेस, तिऱ्याऱ्या मजल्यावर बांधलेली, इमारत क्र. 109, ‘समुद्री एव्हर्ग्रीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये, जेव्हाही ब्रिज जवळ, ग्राम्स बॉटर कंपनी समोर, कल्याण- कर्जत रोड, गाव साग, तालुका- अंबरनाथ, जणे- 421503, महाराष्ट्र.</p>
<p><b>सही/-</b> <b>अधिकृत अधिकारी</b></p>
<p><b>तारीख<span> </span>: 30.09.2022</b></p>
<p><b>असेट्स केअर एव रिस्कन्डरक्षण एटरप्राइज लिमिटेड</b></p>
<p><b>स्वळ<span> </span>: जाणे</b></p>



**Nashik Municipal Corporation, Nashik Medical (Malaria) Department**

Rajiv Gandhi Bhavan (NMC),  
Sharanpur Road, Nashik 422002

E-mail: [commissioner@nmc.gov.in](mailto:commissioner@nmc.gov.in)

Website: <https://nmc.gov.in/>

E-Tender Portal: <https://mahatenders.gov.in>

**E-Tender Notice No. 02/2022**

**Nashik East, Nashik Road Panchayat, Division Tender No.01**

**Name of Work:-** Daily spraying & Fogging activity for control of Vector Born Disease under Urban Malaria Scheme with providing manpower, machinery and equipments in Nashik Municipal Corporation. (2<sup>nd</sup> Call) Corrigendum.

Nashik Municipal Corporation, Nashik invites E-tenders from eligible bidders for Daily spraying & Fogging activity for control of Vector Born Disease under Urban Malaria Scheme with providing manpower, machinery and equipments in Nashik Municipal Corporation. Bidders may obtain further information from the office of NMC.

- The offer document can be viewed/downloaded through e-tendering portal, <https://mahatenders.gov.in> from **26.09.2022 to 04.10.2022**.
- All the details regarding sites, EMD and other terms and conditions etc., guidelines to Download the Offer Documents and online submission of offer, can be downloaded from <https://mahatenders.gov.in>
- The last date of submission is **upto 04.10.2022 at 03.00 Pm.**
- Right to accept or reject any or all the offers or cancel the tender process without assigning any reason whatsoever is reserved with NMC.

**Sd/-**  
**Commissioner**  
**Nashik Municipal Corporation,**  
**Nashik.**

जनसंर्क/आ.क्र. १४८ दि.03/१0/२०२२

पाणी अडवा, पाणी जीव्या..

**राष्ट्रीय कंपनी विधी त्याच्याधिकारण मुंबई खंडपीठ-५ यांचे समोर**

**सी.पी. (सीएफ)/१८३/एमबी-५/२०२१**

**सी.ए./सीएफ/८५/एमबी-५/२०२१ बरोबर सलत्र कंपनी कायदा, २०१३ (२०१३ चा १८) च्या प्रकरणात आणि**

**कंपनी कायदा, २०१३ मधील कलम २३० ते २३२ च्या प्रकरणात आणि**

**झान-बलासिक ऑटोमेशन सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेडचे (हस्तांतरक कंपनी) झान इजिनअर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (हस्तांतरिती कंपनी), त्याच्या संबंधित भागधारकांसह शोषण करून विलीनीकरण योजनेच्या प्रकरणात**

**झान-बलासिक ऑटोमेशन सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड** (CIN:U35990PN2011PTC138892) )  
**लिमिटेड** (CIN:U35990PN2011PTC138892) )  
एक कंपनी जाली स्थापना कंपनी कायदा १९५६ अंतर्गत )  
स्थापन झाली असून तिचे नोंदीकृत कार्यालय २०१५ )  
दुसरा मजला, नवले आय टी झोन, फेज II, स. क्र. )  
५१/२९/२ नहे, पुणे-४११०४१ येथे आहे. ) **प्रथम याचिकाकर्ता कंपनी**  
**झान इजिनअर्स प्रायव्हेट लिमिटेड** )  
(CIN:U25209PN1994PTC077706) )  
एक कंपनी जाली स्थापना कंपनी कायदा १९५६ अंतर्गत )  
झाली असून तिचे नोंदीकृत कार्यालय स. क्र. ३०/ए, )  
नहे आंबेगार रोड, धायरी, पुणे-४११०४१ येथे आहे ) **द्वितीय याचिकाकर्ता कंपनी**

**याचिका सुनावणीची सूचना**

सूचना देण्यात येते की झान-ब्लासिक ऑटोमेशन सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेडचे झान इजिनअर्स प्रायव्हेट लिमिटेड बरोबर, त्यांच्या संबंधित भागधारकांसह, शोषण करून विलीनीकरण करण्याची योजना मंजूर करण्यासाठी झान-बलासिक ऑटोमेशन सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड, याचिकाकर्ता कंपनी १ आणि झान इजिनअर्स प्रायव्हेट लिमिटेड, याचिकार्ता कंपनी २, यांनी कंपनी कायदा २०१३ मधील कलम २३० ते २३२ अंतर्गत सादर केलेली संयुक्त कंपनी योजना याचिका या माननीय राष्ट्रीय कंपनी विधी त्याच्याधिकरणाने २६ ऑगस्ट २०२२ रोजी दाखल करून घेतली आहे. सदर याचिका माननीय त्याच्याधिकरणसमोर २१ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २.३० वाजता किंवा त्यानंतर लगेच किंवा कोणत्याही स्थगिती बरोहकूम सुनावणीसाठी निश्चित केली आहे. कोणतीही इच्छुक व्यक्तिस सदर याचिकेस सहाय्य किंवा विरोध करावयाच्या असल्यास याचिकाकर्त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीला खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा, त्याच्या हेतूची सूचना त्याच्या किंवा त्याच्या वकिलाच्या स्वाक्षरीसह तसेच त्याच्या संपूर्ण नाव व पत्त्यासह याचिकाकर्त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडे याचिकेच्या सुनावणीच्या निश्चित केलेल्या तारखेपूर्वी दोन दिवस पोहोचले अशी पाठवावी. परर कोणी व्यक्तिस सदर याचिकेस विरोध करावयाचा असेल त्याने विरोधाची प्रत भूषेमी नमूद करून किंवा याचिकेला विरोध करण्याच्या हेतूने उपयोगात आणण्यासाठी प्रतिज्ञापत्राची प्रत, माननीय राष्ट्रीय कंपनी विधी त्याच्याधिकरण, मुंबई खंडपीठ-४था मजला, एम टी एन एल बिल्डिंग, जी डी सोमाणी मार्ग, कनक परेड, मुंबई - ४००००५ येथे दाखल करावी आणि त्याची एक प्रत याचिका सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी दोन दिवस, याचिकर्त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीला पाठवावी. सदर याचिकेची प्रत याचिकाकर्ता कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत कोणाही व्यक्तिस निर्धारित शुल्क भरून उपलब्ध करून दिली जाईल.

दिनांक : ३ ऑक्टोबर, २०२२

सही /-  
हरेश उपेंद्र अँड कंपनी

बी. हरेश शहा

चार्टर्ड अकॉंटॅन्ट्स

FRN:-103513W सभासद क्र. - ०३२२०८

याचिकाकर्त्या कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी

पता : मातुछाया बिल्डिंग, पहिला मजला, प्लॉट २७,

पर्वती, मित्र मंडळ कॉलनी, पुणे - ४११००९

ई-मेल : [haresh.mergersindia@gmail.com](mailto:haresh.mergersindia@gmail.com)

**जाहीर सूचना**

आम्ही, **मे. रिलाएबल तरंग**, सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लॉट वेअरिंग स.नं. २३२, हि.नं. ४, स.नं. २३४, स.नं. २४१, हि. नं. १ आणि २, स.नं. २४३, हि. नं. १, स.नं. २४४ आणि स.नं. २४५, गाव-पेल्लर, तालुका- सई, जिल्हा- पालघर, प्रकल्पातील दिनांक ३० सप्टेंबर २०२२, रोजी पत्र क्रमांक **SI/AH/MIS/ 279022/2022** (अ. Identification No. **EC22B0388M127851** ) अन्वये प्यावरणाच्या मुद्दीकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या <http://parivesh.nic.in> सेक्रेटरियेटवर उपलब्ध आहे.

**मे. रिलाएबल तरंग**

**जाहीर नोटीस**

तमाम जनतेस कळविते की, मौजे निळेंमोरे, ता. वसई, जि. पालघर येथील स.नं./हि.नं. १९६, या मिळकती मधील प्लॅट नं. सी-३०५, “सुंदरम प्लाझा” सेक्टर २-ए, बिल्डिंग नं. १, निळेंमोरे, ता. वसई, जि. पालघर हा प्लॅट मूळ विकासाकडून हितगिरी गोंयाळ असलेल्या याने रजि. दस्त क्र. २८५६/२०१५ नंे खुंदीत केला असून त्यांनी तो श्री. मोहम्मद अदस याना रजि. दस्त क्र. ७९५४/२०२० नंे खुंदीत केला. व त्याचेकडून माझे पक्षकार सी. वृंदा विष्णु पोखरे राह : प्लॅट नं. सी-३०५, “सुंदरम प्लाझा” सेक्टर २-ए, बिल्डिंग नं. १, निळेंमोरे, ता. वसई, जि. पालघर, यांनी सदर प्लॅट रजि. दस्त क्र. २०६३/२०२१ दि. १५.०२.२०२२ रोजीने खुंदीत केला असून, सदर प्लॅटचा कब्जा व ताबा मालकी हक्काने माझे पक्षकाराकडे आहे. अशा परिस्थितीत माझे पक्षकाराना मूळ मालकांनी सदरचा प्लॅट कोडीशे तारान, गहाण व बोनाव्हिहोत बगैरे मसल्याचा निवाडा दिला आहे. मात्र तरीदेखील सदरचा प्लॅट कोडीशे करायकडे, बँकेकडे अथवा अश्रमीकडे सदरचा प्लॅट तारण गहाण अथवा कोणत्याही प्रकारे बोनाव्हिहोत असल्यास त्याबाबतच्या कागदोपवी पुराव्यासह आपली हरकत वा तक्रार माझे खालील नमूद पत्त्यावर सुटुचे दिवस सगळता कार्यालयीनी वेळेत १५.०२.२०२२ यांच्या आत नोंदवावी. मुदतीमध्ये कोणाहीही हरकत अथवा तक्रार न आल्यास त्यानंतर सदरची प्रकट विचारात घेतली जाणार नाही. व ते माझे पक्षकारावर बरेनकारक नाही. म्हणून दिलेले नोटीस.

दि. ०४.१०.२०२२

**सही/-**  
**अॅड. अंजली रा. पाटील.**

पत्ता : साईनाथ धाम, तुळीज रोड, गोल्लन ट्रेड सेंटर समोर, अपना कहरी, नालासोपारा (पूर्व), ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०९.

कार्या. क्र. ३४, १ला मजला, दाराशा बिल्डिंग, बांभुळवाडी, काळबादेवी रोड, मुंबई-०२२

ठिकाण: मुंबई

दिनांक : ०१.१०.२०२२

**जाहीर सूचना**

आम्ही, **मे. रिलाएबल तरंग**, सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लॉट वेअरिंग स.नं. २३२, हि.नं. ४, स.नं. २३४, स.नं. २४१, हि. नं. १ आणि २, स.नं. २४३, हि. नं. १, स.नं. २४४ आणि स.नं. २४५, गाव-पेल्लर, तालुका- सई, जिल्हा- पालघर, प्रकल्पातील दिनांक ३० सप्टेंबर २०२२, रोजी पत्र क्रमांक **SI/AH/MIS/ 279022/2022** (अ. Identification No. **EC22B0388M127851** ) अन्वये प्यावरणाच्या मुद्दीकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या <http://parivesh.nic.in> सेक्रेटरियेटवर उपलब्ध आहे.

**मे. रिलाएबल तरंग**

**जाहीर सूचना**

आम्ही, **मे. रिलाएबल तरंग**, सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लॉट वेअरिंग स.नं. २३२, हि.नं. ४, स.नं. २३४, स.नं. २४१, हि. नं. १ आणि २, स.नं. २४३, हि. नं. १, स.नं. २४४ आणि स.नं. २४५, गाव-पेल्लर, तालुका- सई, जिल्हा- पालघर, प्रकल्पातील दिनांक ३० सप्टेंबर २०२२, रोजी पत्र क्रमांक **SI/AH/MIS/ 279022/2022** (अ. Identification No. **EC22B0388M127851** ) अन्वये प्यावरणाच्या मुद्दीकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र